

भारतीय गैर न्यायिक

भारत INDIA

500

रु. 500

FIVE HUNDRED  
RUPEES



सत्यमेव जयते

Rs. 500

INDIA NON JUDICIAL



चौ सौ रुपये

महा



2024

DD 372583



॥ श्री ॥

साठेखत करारनामा

साठेखत करारनामा आज दिनांक ११ माहे फेब्रुवारी इसवी सन २०२५ रोजी मंगळवार ते दिवशी नाशिक मुक्कामी .....

RAVINDRA D. TAJANE  
Advocate & Notary  
7/1, Maruti Chamber's, District - Nashik.

RAVINDRA D. TAJANE  
Advocate & Notary  
7/1, Maruti Chamber's, District - Nashik.



जोड़पत्र - २

am

दस्तावेज प्रकार/अनुच्छेद क्रमांक :

दस्तावेज नोंदणी करणार आहेत का ?

नोंदणी होणार असल्यास दुय्यम निदेशक निदेशकाचे नाव .

निदेशकाचे वर्णन .

मौल्यरक्कम .

मुद्रांक विहित वेतनाचे नाव

दुय्यम पत्रावकाशचे नाव

हस्तो आवाजवता हस्तो नय व पत्ता

मुद्रांक रक्कम

मुद्रांक विक्री नोंदणी अनु.अनुच्छेद/दिनांक

१६३८५१३



प्रमाण कृत्याधिकारी कोर. नं. ६२६१  
श्री सुभाष प्रेस

मुद्रांक विहित वेतनाचाही सही



दि नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टाचे नोंदणी

मल्टीपरपज बंधे-ऑव. जोरानाची दि. नाशिक.

१ एन.एस.के./जी.एन.एस./११२/११७८ नाशिक कोर्ट

मुद्रांक दि. १२/०२/२०२५

11 1 FEB 2025



RAVINDRA D. TALANE  
Advocate & Notary  
111 Manli Chambers, District - Nashik



प्रशांत कृष्णासिंग कोर

PAN : BUSPK4879E

AADHAAR : 2900 9157 6370

उ. व. ४१ वर्षे, धंदा — नोकरी/व्यापार

रा. रामकुंज, परदेसीपुरा, बजाज ऑटो जवळ,  
नंदुरबार, ४२५४१२.

लिहून घेणार

— यांसी —

महेंद्र देवसिंग सोळुंके

PAN : AULPS5865L

AADHAAR : 9666 4156 3567

उ. व. ४९ वर्षे, धंदा — नोकरी

रा. १०, अत्रीपुजन अपार्टमेंट, परबनगर, इंदिरानगर,  
नाशिक, ४२२००९.

लिहून देणार

कारणे साठेखत करारनामा लिहून देतात ते ऐसे जे की,

1) मिळकतीचे वर्णन :- तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी, नाशिक महानगरपालिका, नाशिक हद्दीतील, नागरी जमीन कमाल मर्यादा कायद्याचे कक्षमधील मौजे वडाळा या गांवचे शिवारातील बिनशेती मिळकत यांसी सर्व्हे नंबर 104/1/1ते12/प्लॉट/29ते30 यांसी क्षेत्र 433.50 चौ. मी. यांसी सि. स.नं. 3978 व 3979 यांसी चतुःसिमा :

पुर्वेस : ओपन स्पेस व प्लॉट नं. 53

पश्चिमेस : 7.5 मी. रूंदीचा कॉलनी रोड

दक्षिणेस : 6 मी. रूंदीचा कॉलनी रोड

उत्तरेस : प्लॉट नं. 28

येणेप्रमाणे चतुःसिमेतील दरोबस्त प्लॉट मिळकत.

13) वर कलम 1 यावर बांधण्यात आलेल्या साईदर्शन-बी अपार्टमेंट या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॉट नं. 07 यांसी बांधीव (बिल्टअप) क्षेत्र 825.00 चौ. फुट म्हणजेच 76.67 चौ. मी. (सामाईक जिना, पॅसेज व अॅलोटेड पार्किंगचे क्षेत्राचा समावेश आहे) तसेच अपार्टमेंट मधील 6.20% सामाईक अविभक्त मालकी हक्क व अधिकारांसह यांसी चतुःसिमा :

RAVINDRA D. TAJANE  
Advocate & Notary



पुर्वेस : फ्लॅट नं. 6  
पश्चिमेस : ओपन टू स्काय  
दक्षिणेस : ओपन टू स्काय  
उत्तरेस : इमारतीचा जिना


येणेप्रमाणे वर्णनाची मंजूर इमारत बांधकाम नकाशा प्रमाणे बांधकाम पुर्ण झालेले असून त्यामध्ये हॉल, किचन, बेड रूमस्, बाल्कनी, अधिक दोन डब्ल्यु. सी. बाथरूमसह तसेच ॲलोटेट पार्किंगसह ची बांधीव फ्लॅट मिळकत तसेच इमारतीचा जिना, लिफ्ट व इतर सामाईक सुविधा सामाईकपणे वापरणेचे हक्कासह दरोबस्त .

उपरोक्त करारात लिहून घेणार यांचा उल्लेख तुम्ही व लिहून देणार यांचा उल्लेख आम्ही असा केलेला आहे. तसेच वर कलम 1अ यात नमुद फ्लॅट मिळकतीचा उल्लेख सदरहु मिळकत असा केलेला आहे.

2) सदरील वर कलम 1अ यांत वर्णन केलेली मिळकत ही लिहून देणार यांनी मे. रूक्मीणी कन्स्ट्रशन्स् भागीदारी फर्म तर्फे भागीदार, श्री. विजय तुळशीराम सोनवणे व इतर यांचेकडून खरेदी घेण्याचे नक्की करून व्यवहार नक्की केला असता लिहून देणार यांचे लाभांत मे. रूक्मीणी कन्स्ट्रशन्स् भागीदारी फर्म तर्फे भागीदार, श्री. विजय तुळशीराम सोनवणे व इतर यांनी दिनांक 03/08/2013 रोजी विक्री करारनामाचा दस्त लिहून व नोंदवून दिलेला आहे. सदरचा दस्तऐवज मे. सह दुय्यम निबंधक सो., वर्ग-2, नाशिक-5 यांचे कार्यालयात दस्तऐवज क्र. 9108 अन्वये नोंदविलेला आहे. सदरहु विक्री करारनामाचे अटी व शर्तीची पुर्तता झालेपश्चात डिड ऑफ अपार्टमेंटचा दस्त मे. सह दुय्यम निबंधक सो., वर्ग-2, नाशिक-3 यांचे कार्यालयात दस्तऐवज क्र. 209 अन्वये दिनांक 07/01/2014 रोजी नोंदविण्यात आलेले आहे. येणेप्रमाणे वर कलम 1अ यात वर्णन केलेली मिळकत ही लिहून देणार यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकीची व कब्जेवहिवाटीतील अशी असून त्यांना सदरील मिळकतीबाबत कायदेशिररीत्या सर्व हक्क व अधिकार प्राप्त झालेले आहे सदरील मिळकत ही लिहून देणार यांना गैरसोयीची वाटत असल्याकारणामुळे त्यांना सदरील मिळकत विक्री करावयाची आहे याबाबतची माहिती लिहून घेणार यांना झालेवरून उपरोक्त मिळकतीचेबाबत सभयतांचे दरम्यान बोलणी व बैठका झाल्या व त्या यशस्वी झाल्या.

  
RAVINDRA D. TAJANE  
Advocate & Notary





3) सदर इमारतीपैकी उपरोक्त 1अ यात नमुद केलेले मिळकत ही तुम्ही आमचे पासुन कायमचे मालकी हक्काने रक्कम रूपये 23,00,000/- (अक्षरी रक्कम रूपये तेवीस लाख मात्र) ऐवजी कायमचे मालकी हक्काने खरेदी घेण्याचे ठरवुन व्यवहाराच्या खालील नमुद अटी व शर्ती निश्चित करुन प्रस्तुतचा करारनामा आम्ही तुमचे लाभात लिहून दिला असे.

4) या कराराच्या अटी व शर्ती :-

1) वर कलम 1अ मध्ये वर्णन केलेल्या बांधीव मिळकतीची किंमत आपण उभयतांचे दरम्यान, उभयतांचे संमतीने आजचे बाजारभावाचे व सभोवतालचे परिस्थितीचा विचार करता रक्कम रूपये 23,00,000/- (अक्षरी रक्कम रूपये तेवीस लाख मात्र) असा मोबदला ठरला आहे. सदर मोबदल्यापैकी तुम्ही आम्हांस खालीलप्रमाणे रक्कम अदा केलेली आहे.

रक्कम रूपये	तपशिल
2,50,000/-	अक्षरी रक्कम रूपये दोन लाख पन्नास हजार मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील चेक नं. 983830 दिनांक 05/02/2025 अन्वये अदा केले. भरण्याबाबत कुठल्याही स्वरूपाची तक्रार नाही.
50,000/-	अक्षरी रक्कम रूपये पन्नास हजार मात्र वेळोवेळी रोख स्वरूपात अदा केले. भरण्याबाबत कुठल्याही स्वरूपाची तक्रार नाही.
3,00,000/-	अक्षरी रक्कम रूपये तीन लाख मात्र.

येणेप्रमाणे वर नमुद केल्याप्रमाणे रक्कम रूपये 3,00,000/- (अक्षरी रक्कम रूपये तीन लाख मात्र) चा भरणा पावला, भरण्याबाबत कुठल्याही स्वरूपाची तक्रार नाही. उर्वरीत राहिलेली रक्कम रूपये 20,00,000/- (अक्षरी रक्कम रूपये वीस लाख मात्र) तुम्ही आम्हांस कोणत्याही वित्तीय संस्थेकडुन अथवा बँकेकडुन कर्ज प्रकरण करुन घेवुन आजपासुन एक महिन्यांचे मुदतीत फरोक्त खरेदीखत नोंदणीकृत करतेवेळी अदा करावयाची आहे.

2) वर कलम 1अ मध्ये वर्णन केलेली मिळकत त्रयस्थ व्यक्तींना विक्री करण्याचा व तबदील व्यवहार करणेबाबत आम्हांस पुर्ण हक्क व अधिकार आहे.

  
RAVINDRA D. TAJANE  
Advocate & Notary  
714, Manali Chamber's, District - Nashik.



- 3) वर कलम 1 यांत वर्णन केलेल्या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारतीबाबत नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी इमारत नकाशा मंजूर केलेला असून त्यांचेकडील मंजूरीचा क्रमांक. एल.एन.डी./बी.पी./ए-4/124/2071, दिनांक 21/07/2012 असा आहे. सदर बांधकाम परवानगी घेवून पुर्ण केलेले आहे त्याबाबतचा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मे. कार्यकारी अभियंता, नगर रचना विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी त्यांचे कडील जावक क्र. /नरवि/ए4/16305/4038, दिनांक 13/02/2013 अन्वये बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिलेला आहे.
- 4) वर कलम 1अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा निर्वेध खुला व प्रत्यक्ष असा कब्जा अंतीम हस्तांतरण दस्त/फरोक्त खरेदीखतावर तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर जावुन हद्दीच्या खुणा दाखवुन मोजून मापून दयावयाचा आहे,
- 5) वर कलम 1 यांत वर्णन केलेली मिळकत ही साईदर्शन-बी अपार्टमेंट या इमारती मधील असून सदरील डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंटचा दस्त दि. 18/12/2013 रोजी दस्तऐवज क्र. 10353 अन्वये नोंदणीकृत केलेला आहे. सदरील डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंटचा दस्त व त्यामधील अटी व शर्ती हया लिहून घेणार यांचेवर व त्यांचे पश्चात मिळकतीचा उपभोग घेणारे सर्व इसमांवर कायमस्वरुपी बंधनकारक आहे व राहिल.
- 6) सदरील फ्लॅट मिळकतीचेबाबत अदा करावा लागणारा अपार्टमेंट देखभाल/मेन्टेनन्स कामी येणारा खर्च आज पावेतो अदा करण्यात आला आहे.यापुढे फरोक्त खरेदीखतापर्यंत अदा करावी लागणारी रक्कम आम्ही अदा करणार आहोत त्यापुढील सर्व रकमा तुम्ही नियमीतपणे अदा करावयाच्या आहे.
- 7) सदरील मिळकत सरकारी, निमसरकारी वा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अॅक्वायर अगर रिक्वायर झालेली नसून तसा प्रस्ताव ही नाही वा तशा नोटीसाही लिहून देणार यांना अद्याप आलेल्या नाहीत.
- 8) सदर फ्लॅट मिळकत कोठेही गहाण, दान, लिन, लिज, अन्नवस्त्र ई. जडजोखीमीत गुंतलेली नाही. सदरील मिळकत ही निर्वेध व विनबोजाची अशी आहे.



**RAVINDRA D. TAJANE**  
Advocate & Notary  
Notary Chamber, District, Maharashtra



9) सदर फ्लॅट मिळकत खरेदी घेणे करीता जर तुम्हास कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे असल्यास त्यांस आमची हरकत नाही. त्याकामी कोणत्याही दस्तऐवजावर संमतीची आवश्यकता भासल्यास ती आम्ही विनामोबदला देवु. मात्र त्यातुन उद्भवणाऱ्या कायदेशीर व आर्थिक जबाबदारीशी आमचा काहीएक संबंध राहणार नाही, याची संपुर्ण व सर्वस्वी जबाबदारी तुमचीच राहिल.

10) सदरचे मिळकतीचे टायटलबाबत काही वाद वगैरे उपस्थित झाल्यास अथवा कोर्ट कारवाई वगैरे उपस्थित झाल्यास त्याचे निवारण लिहून देणार हे पदरखर्चाने करून देतील त्याची तोषीस तुम्हांस लागू देणार नाही.

11) सदरील फ्लॅट मिळकतीत तुम्हांस कोणत्याही ज्वालाग्राही, स्फोटक पदार्थांचा अथवा सदरहू मिळकतीस धोका निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारच्या पदार्थांचा साठा ठेवता येणार नाही. सदरील मिळकतीचा उपयोग हा रहिवाशी कारणाकरीताच करावयाचा आहे.


12) सदरील मिळकतीचे संदर्भाने अपार्टमेंटचे नियम तुमचेवर बंधनकारक राहिल. त्याकामी आवश्यक ती पुर्तता करून घ्यावयाची आहे.

13) सदरील मिळकतीचेबाबत येणारा नाशिक महानगरपालिकेचा कर, टॅक्सेस, मेन्टेनन्स हिस्सेराशीनुसार राहिल. लिहून घेणार यांनी सदरचा खर्च नियमितपणे संबंधीत अपार्टमेंट अथवा संबंधीत सरकारी कार्यालयात अदा करावयाचा आहे.

14) सदरील मिळकतीचा वापर करीत असतांना सभोवतालच्या लोकांना त्रास होईल अथवा त्यांचे बांधकामास धोका पोहचेल असे कोणतेही कृत्य लिहून घेणार यांनी करावयाचे नाही.

15) मी लिहून देणार जाहीर करतो की, सदरचे फ्लॅटसंबंधाने कोणत्या कोर्टात कोणत्याही प्रकारे कोर्ट प्रोसिडींग दाखल नाही किंवा अव्वल जप्तीचा हुकूम नाही.

16) कलम 13 यात वर्णन केलेल्या मिळकतीबाबत आवश्यकते सर्व दस्तऐवज तुम्हांस आम्ही दिलेले आहे याव्यतिरिक्त कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास ते उपलब्ध करून देण्याची लिहून देणार यांची जबाबदारी आहे व राहिल.

  
RAVINDRA D. TAJANE  
Advocate & Notary

14, Mantri Chamber's, District - Nashik





17) या व्यवहाराचा संपुर्ण खर्च म्हणजेच स्टॅम्प ड्युटी, लिहीणावळ, नोंदणी फी, वकील फी, व अन्य असा तदनुषंगीक खर्च तुम्हीच करावयाचा व सोसावयाचा आहे.

18) प्रस्तुत साठेखत करारनामा आपण उभयतांवर, आपण उभयतांचे वारसांवर, तसेच आपण उभयतां तर्फे हक्क सांगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बंधनकारक राहिल.

येणेप्रमाणे सदरचा साठेखत करारनामा आज रोजी राजीखुशीने, स्वसंतोषाने, कोणाच्याही धाकदडपणाला बळी न पडता दोन साक्षीदारासमक्ष लिहून दिला आहे.

नाशिक



*Mahendra*

महेंद्र देवसिंग सोळुंके  
(लिहून देणार)




*Prashant*

प्रशांत कृष्णासिंग कोर  
(लिहून घेणार)

साक्षीदार :

१) *Aw*  
Ankush Varti

२) *Ganesh*  
Ganesh Kule



BEFORE ME  
*[Signature]*  
RAVINDRA D. TAJANE  
Notary, Govt. of India  
Office - 7/1, Maruti Chamber  
District Court, Nashik - 2.





209340

10-02-2025

Note:-Generated Through eSearch  
Module,For original report please  
contact concern SRO office.

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 3

दस्त क्रमांक : 209/2014

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : 1) वडाळा

(1) विलेखाचा प्रकार	डीड ऑफ अपार्टमेंट
(2) मोबदला	2000000
(3) बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	1649000
(4) भू-मापन, पोटहिस्सा व घरक्रमांक (असल्यास)	1) पालिकेचे नाव: नाशिक म.न.पा.इतर वर्णन : , इतर माहिती: मौजे वडाळा येथील स.नं.104/1/1 ते 12 पैकी प्लॉट नं.29+30 यांसी क्षेत्र 433.50 चौ.मी.यांसी सि.स.नं.3978 व 3979 यावरील साईदशन-बी अपार्टमेंट या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॉट नं.7 यांसी बांधीव क्षेत्र 76.67 चौ.मी. हि मिळकत ( ( Survey Number : 104/1/1 ते 12 ; Plot Number : 29+30 ; ) )
(5) क्षेत्रफळ	1) 76.67 चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-लिहून देणार नं.1 रुक्मीणी कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री. विजय तुळशीराम सोनवणे वय:-39; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: रथचक्र हौसींग सोसायटी, इंदिरानगर, नासिक, ब्लॉक नं. -, रोड नं. -, , पिन कोड:-422009 पॅन नं:-AALFR5338R 2): नाव:-लिहून देणार नं.1 मे.रुक्मीणी कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री.दिपक रामप्रताप अग्रवाल वय:-30; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: 10, रिया पार्क, वासननगर, पाथर्डी फाटा, नासिक, ब्लॉक नं. -, रोड नं. -, , पिन कोड:-422009 पॅन नं:-AALFR5338R 3): नाव:-लिहून देणार नं.2 श्री. धनंजय गणेश जोशी यांचे तर्फे जनरल मुखत्यार व विकासक म्हणून मे.रुक्मीणी कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री.विजय तुळशीराम सोनवणे वय:-39; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: रथचक्र हौसींग सोसायटी, इंदिरानगर, नासिक, ब्लॉक नं. -, रोड नं. -, , पिन कोड:-422009 पॅन नं:-AALFR5338R 4): नाव:-लिहून देणार नं.2 श्री. धनंजय गणेश जोशी यांचे तर्फे जनरल मुखत्यार व विकासक म्हणून मे.रुक्मीणी कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री.दिपक रामप्रताप अग्रवाल वय:-30; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: 10, रिया पार्क, वासननगर, पाथर्डी फाटा, नासिक, ब्लॉक नं. -, रोड नं. -, , पिन कोड:-422009 पॅन नं:-AALFR5338R
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-श्री. महेंद्र देवसिंग सोळुंके वय:-39; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: अत्रीपुजन अपार्टमेंट, परबनगर, इंदिरानगर, नासिक, ब्लॉक नं. -, रोड नं. -, , पिन कोड:-422009 पॅन नं:-AULPS5865L
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	07/01/2014
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	07/01/2014
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	209/2014
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	100
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	100
(14) शेर	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :-	(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.



भारत सरकार  
GOVERNMENT OF INDIA

प्रशान्त कृष्णसिंग कोर  
Prashant Krushnasing Kor

जन्म वर्ष / Year of Birth : 1983  
पुरुष / Male

2900 9157 6370

आधार - सामान्य माणसाचा अधिकार

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

प्रशान्त कृष्णसिंग कोर  
KRUSHNASING KOR


16/07/1983

Permanent Account Number  
BUSPK4879E

प्रशान्त कोर  
Signature

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

Prashant Kor



Prashant Kor

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण  
UNIQUE IDENTIFICATION AUTHORITY OF INDIA

पत्ता:  
१० अत्री पूजन अपार्टमेंट,  
दत्त मंदिरा जवळ, परब नगर  
इंदिरा नगर, नाशिक,  
नाशिक,  
महाराष्ट्र - 422009

Address:  
10 Atri Pujan Apt. Near Datt Mandir,  
Parab Nagar Indira Nagar, Nashik,  
Nashik,  
Maharashtra - 422009

9666 4156 3567

भारत सरकार  
GOVERNMENT OF INDIA

महेंद्र देवसिंग सोलुंके  
Mahendra Devsing Solunke

जन्म तारीख / DOB: 31/07/1975  
पुरुष / MALE

9666 4156 3567

आधार - सामान्य माणसाचा अधिकार



Devsing

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

महेंद्र देवसिंग सोलुंके  
MAHENDRA D SOLUNKE  
DEVISING SOLUNKE

31/07/1975

Permanent Account Number  
AULPS5865L

Signature

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

Devsing